

11th November, 2020

To BSE Limited Floor 25, P J Towers, Dalal Street Mumbai -400 001 To National Stock Exchange India Limited 5th Floor, Exchange Plaza, Bandra (East) Mumbai - 400051

<u>Sub: Newspaper Publication of Extract of Unaudited Financial Result for quarter/half-year ended 30<sup>th</sup> September, 2020</u>

## Script Code: BSE - 513121; NSE - ORICONENT

Dear Sir/Madam,

With reference to captioned subject, please find attached herewith copy of newspaper publication of the Extract of Unaudited Standalone & Consolidated Financial Result for quarter/half-year ended on 30<sup>th</sup> September, 2020 published on Wednesday, 11<sup>th</sup> November, 2020 in following News Paper(s):

- 1. Business Standard
- 2. Tarun Bharat

We hope you will find it in order and request you to take the same on your records.

Thanking You Yours faithfully

**For Oricon Enterprises Limited** 

Sanjay Jain Company Secretary

**Encl: Newspaper Publication** 

# ANJANI PORTLAND CEMENT LIMITED

CIN:L26942MH1983PLC265166 Regd Office : A-610, Kanakia Wall Street, 6th Floor, Andheri Kurla Road, Chakala Junction. Andheri (East), Mumbai - 400093 Tel no: +91-22-62396070 Website: www.anjanicement.com

⊏XU	act of Un-Audited Financial Results for the Quar	ter and mair	rear ended 3	outh Septem	ber, zuzu	(RS III Lakiis e	xcept for EPS)
		1	hree Months	Ended	Six Mon	ths Ended	Year Ended
SI.No.	Particulars	30-09-2020	30-06-2020	30-09-2019	30-09-2020	30-09-2019	31-03-2020
		Un-Audited	Un-Audited	<b>Un-Audited</b>	<b>Un-Audited</b>	<b>Un-Audited</b>	Audited
1	Total income from Operations	9,237	8,012	9,136	17,249	21,419	40,893
2	Net Profit for the period (before tax, Exceptional/ Extraordinary Items)	2,418	2,044	1,433	4,462	4,019	6,356
3	Net Profit for the period Before Tax, (after Exceptional/Extraordinary Items)	2,418	2,044	1,433	4,462	4,019	6,356
4	Net Profit for the period After Tax (after Exceptional /Extraordinary Items)	2,057	1,913	943	3,970	2,603	4,035
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period after tax and Other						
	comprehensive income after tax)	2,057	1,931	924	3,988	2,590	3,989
6	Paid up Equity Share Capital	2,529	2,529	2,529	2,529	2,529	2,529
7	Reserves Excluding Revaluation Reserve	27,587	26,794	23,464	27,587	23,464	24,863
8	Earnings per Share (EPS) (Basic & Diluted)	8.14	7.57	3.73	15.70	10.29	15.96
NI - 4				•			

### Notes:

Place : Chennai

Date: November 10, 2020

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the BSE Ltd and NSE Ltd under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Results is available on the Stock Exchange website (www.bseindia.com), (www.nseindia.com) and the Company's website (www.anjanicement.com)

> For and on behalf of the Board of Directors of Anjani Portland Cement Ltd.,

N.Venkat Raju **Managing Director** (DIN 08672963)



CIN - L28100MH1968PLC014156

Registered office: 1076, Dr. F. Moses Road, Worli, Mumbai - 400018; E-mail Id : share@ocl-india.com Website: www.oriconenterprises.com: Tel No.: 022-43226600: Fax No.: 022 24963055

## EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2020

						(Rs. In Lakh	s, except EPS)
			Quarter Ended	t	Half Yea	r Ended	Year Ended
Sr. No.	Particulars	30.09.2020 (Unaudited)	30.06.2020 (Unaudited)	30.09.2019 (Unaudited)	30.09.2020 (Unaudited)	30.09.2019 (Unaudited)	31.03.2020 (Audited)
1	Total Income from Operations (Net)	14543.55	12617.71	17919.35	27161.26	52148.60	92154.91
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(1433.30)	(1699.08)	(964.05)	(3132.37)	1175.43	2114.64
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(78.92)	(1699.07)	(964.05)	(1777.98)	1675.43	2414.61
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items and minority interest)	160.27	(1517.22)	(376.99)	(1356.94)	1979.06	2559.47
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	3709.20	270.15	(572.70)	3979.36	1450.56	1251.68
6	Equity Share Capital	3140.95	3140.95	3140.95	3140.95	3140.95	3140.95
7	Reserves ( excluding Revaluation Reserves as shown in the Balance sheet of previous year)						63595.15
8	Basic and Diluted Earnings Per Share( EPS) -before extraordinary item (Face Value Rs. 02/- each)	0.22	(0.75)	(0.10)	(0.53)	1.35	1.44

### Key Standalone Financial Information for the Quarter/Half Year Ended September, 2020

7517.40

703.29

714.80

Quarter Ende 30.09.2020 30.06.2020

7370.87

(656.61)

(495.04)

413.59

644.91

				(Rs. In Lakhs)
e	ł			Year Ended
	30.09.2019	30.09.2020	30.09.2019	31.03.2020
	11087.44	14888.26	36914.05	57994.11

219.76

3318.49

2755.31

3910.58

3410.75

The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter/ Half-year ended September 30, 2020 filed with the Stock Exchange (s) under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Unaudited Standalone and Consolidated Financial Results are available on Stock Exchange(s) website (www.nseindia.com and www.bseindia.com) and on Company's website (www.oriconenterprises.com)

For Oricon Enterprises Limited Rajendra Somani **Managing Director** (DIN - 00332465)

CIN NO. L67190MH1995PLC084306 Regd. Office: 4th Floor, Dalamal House, J B Marg, Nariman Point, Mumbai-400021 **Tel No**: 022-2285 3910/11, **Fax No**: 022-22825753 Website: www.coralhousing.in | Email: cs@coralhousing.in

**CORAL INDIA FINANCE AND HOUSING LIMITED** 

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF
YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2020

	TEAN ENDED SUTH SEFTEMBE	<u> </u>	in Lakhs (Except	figures of EPS)
Sr No	Particulars	Quarter ended 30.09.2020 ( Unaudited)	Half Year ended 30.09.2020 ( Unaudited)	Quarter ended 30.09.2019 ( Unaudited)
1	Total income from operations (net)	436.96	873.04	399.55
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items*)	311.81	699.27	332.72
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items*)	311.81	699.27	332.72
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items*)	259.92	583.38	247.04
5	Total Comprehensive Income for the period [Comprising profit/ (loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,694.61	2,801.45	(147.42)
6	Equity Share Capital (Face value of Rs.2/- each)	806.04	806.04	997.58
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of previous year		-	-
8	Earnings Per Share (Face Value of Rs.2/- each) for continuing and discontinued operations)-			
	1. Basic	0.64	1.44	0.49
	2. Diluted	0.64	1.44	0.49

- The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2020 filed with the Stock Exchanges on 10th November, 2020 under Reg. 33 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Standalone Financial Results are available on the stock exchange website (www.bseindia.com), (www.nseindia.com) and the company website (www.coralhousing.in).
- The Financial Results of the company for the quarter and half year ended 30th September, 2020 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 10th November, 2020 and the Limited Review of the same has been carried out by the auditors.
- B Figures of the previous periods have been regrouped/reclassified wherever considered necessary.

For Coral India Finance and Housing Limited

Place : - Mumbai Date : - November 10, 2020 Navin B. Doshi



Raja Bahadur International Ltd

Regd.Office: 3rd Floor, Hamam House, Ambalal Doshi Marg, Fort, Mumbai-400001.
Tel: 022-22654278, Fax: 022- 22655210, Email: investor@ajabahadur.com / rajabahadur@gmail.com,

Website: www.rajababadur.com CIN - I 17120MH1926PI C001273 Extract of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter and Half year ended 30 September, 2020

	(₹ in Lakhs Except share data)								
			Quarter end	ed	Half yea	r Ended	Year Ended		
Sr. No.	Particulars	30-Sep-20 (Un-audited)	30-Jun-20 (Un-audited)	30-Sep-19 (Un-audited)	30-Sep-20 (Un-audited)	30-Sep-19 (Un-audited)	31-Mar-20 (Audited)		
1	Total Income from Operations (Net)	5571.05	199.79	186.48	5770.84	347.99	5667.00		
2	Net Profit / (Loss) for the period								
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	798.95	(258.83)	(393.85)	540.12	(731.20)	3257.95		
3	Net Profit / (Loss) for the period before tax								
	(after Exceptional and/or Extraordinary items)	798.95	(258.83)	(393.85)	540.12	(731.20)	3257.95		
4	Net Profit / (Loss) for the period after tax								
	(after Exceptional and/or Extraordinary items)	798.21	(263.51)	(398.51)	534.70	(748.65)	3221.88		
5	Total Comprehensive Income for the period								
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)								
	and Other Comprehensive Income (after tax)]	795.01	(263.80)	(400.35)	531.21	(750.22)	3222.99		
6	Equity Share Capital	250	250	250	250	250	250		
7	Reserves (excluding Revaluation Reserve)								
	as per Balance Sheet						(1,113.90)		
8	Earnings Per Share (of ₹100/- each)								
	(for continuing and discontinued operations)								
	Basic:	318.00	(105.52)	(160.14)	212.48	(300.09)	1289.20		
	Diluted:	318.00	(105.52)	(160.14)	212.48	(300.09)	1289.20		

318.00 (105.52) (160.14) 212.48 (300.09) 1289.20 KEY FINANCIAL HIGHLIGHTS OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS

			Quarter end	ed	Half yea	Year Ended	
Sr. No.	Particulars		30-Jun-20 (Un-audited)	30-Sep-19 (Un-audited)		30-Sep-19 (Un-audited)	31-Mar-20 (Audited)
1	Total Income from operations (Net)	5571.05	199.79	186.48	5770.84	347.99	5667.00
2	Profit / (Loss) before tax	805.48	(256.53)	(386.41)	548.95	(717.14)	3289.57
3	Profit / (Loss) after tax	800.08	(256.31)	(391.03)	543.77	(734.50)	3260.13
4	Total Comprehensive Income/ (Loss) (after tax)	796 94	(256.57)	(392 98)	540.37	(736.16)	3256.37

Note: a. The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter Quarter and Half year ended 30 September, 2020, filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results (Standalone and Consolidated) are available on the Stock Exchange websites at www.bseindia.com and on the Company's website www.rajabahadur.com

b. The impact on Net Profit / (Loss), total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote.

For Raia Bahadur International Ltd.

Shridhar Pittie Place: Mumbai Managing Director - DIN: 00562400 Date :10th November 2020

# TANFAC INDUSTRIES LIMITED

Particulars

1 Total Income from Operations (Net)

Profit Before Tax

3 Net Profit After Tax

Date: November 10, 2020

REGD. OFFICE: 14 SIPCOT INDUSTRIAL COMPLEX, CUDDALORE - 607 005, TAMIL NADU

Website: www.tanfac.com - Email: invreln.tanfac@adityabirla.com - Telephone: +91 4142 239001-5 - Fax: +91 4142 239008

## EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE PERIOD ENDED 30TH SEPTEMBER, 2020

TANFAC

SI. No.	Particulars	Quarter ended 30.09.2020 Unaudited	Quarter ended 30.06.2020 Unaudited	Quarter ended 30.09.2019 Unaudited	Half Year ended 30.09.2020 Unaudited	Half Year ended 30.09.2019 Unaudited	Year ended 31.03.2020 Audited
1.	Total Income Operations (net)	3,436.93	2,780.92	3,662.12	6,217.85	9,479.19	16,596.70
2.	Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional items)	677.36	399.42	289.10	1,076.78	1,389.84	2,162.30
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)	677.36	399.42	289.10	1,076.78	1,389.84	2,162.30
4.	Net profit / (Loss) for the period after tax	474.42	258.16	158.05	732.58	948.29	1,697.43
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	483.11	258.16	175.19	741.27	965.43	1,728.44
6.	Paid Up Equity Share Capital (Face Value of ₹ 10/-)	997.50	997.50	997.50	997.50	997.50	997.50
7.	Earnings Per Share (of ₹ 10/- each)						
	Basic	4.76	2.59	1.58	7.34	9.51	17.02
	Diluted	4.76	2.59	1.58	7.34	9.51	17.02

NOTES: The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with BSE Limited, under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results are available on the BSE Limited website viz., www.bseindia.com and the Company's website, viz., www.tanfac.com

Place : Chenna

((CK BIRLA GROUP

TOGETHER, WE BUILD.

**Asia's Most Trusted Building Materials** Company

CIN: L74999TG1955PLC000656







# STATEMENT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30 SEPTEMBER 2020

(INR in lacs except per share data) Consolidated

For TANFAC INDUSTRIES LIMITED (K.SENDHIL NAATHAN)

MANAGING DIRECTOR

		Standalone					Consolidated						
SI.	Particulars	(	Quarter ende	d	Half year en	ded	Year ended	(	Quarter ende	d	Half yea	r ended	Year ended
No.		30.09.2020	30.06.2020	30.09.2019	30.09.2020	30.09.2019	31.03.2020	30.09.2020	30.06.2020	30.09.2019	30.09.2020	30.09.2019	31.03.2020
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total income from operations	34809	37870	30248	72679	75815	136000	70406	69718	58588	140124	134968	259412
	Net profit for the period (before exceptional items, share of profit / (loss) of equity accounted investees and tax)	10458	5316	2276	15774	7854	9460	12687	7093	2662	19780	9352	13495
	Net profit for the period before tax (after exceptional items and share of profit / (loss) of equity accounted investees)	10458	5316	2276	15774	7854	9460	12730	7124	2708	19854	9385	13559
	Net profit for the period after tax (after exceptional items and share of profit / (loss) of equity accounted investees)	7884	3787	2980	11671	6286	7671	9433	5029	3194	14462	7257	10596
	Total comprehensive income for the period [comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	7880	3787	2943	11667	6249	7681	9963	5744	2554	15707	6892	12420
6	Equity share capital	752	751	751	752	751	751	752	751	751	752	751	751
	Reserves (excluding revaluation reserve) as shown in the audited balance sheet of the previous year						69752						73522
	Earnings per share (not annualised for the quarter) (par value of INR 10/- each)												
	Basic (INR)	105.28	50.64	39.87	155.96	84.12	102.62	125.97	67.25	42.73	193.26	97.11	141.73
	Diluted (INR)	105.13	50.59	39.80	155.78	83.94	102.41	125.79	67.18	42.66	193.04	96.90	141.44

Place: Kuala Lumpur

Date: 10 November, 2020

- The above is an extract of the detailed format of financial results of HIL Limited ("the Company") for the quarter and half year ended 30 September 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.
- The full format of the aforesaid results along with notes are available on the websites of National Stock Exchange of India Limited and BSE Limited at www.nseindia.com and www.bseindia.com respectively and Company's website at https://hil.in/investor-relations/2020-finance-result/
- The above results for the quarter and half year ended 30 September 2020 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on 10 November 2020. During the guarter ended 30 September 2019, the Company elected to exercise the option permitted under Section 115BAA of the Income-tax Act, 1961 as introduced by the Taxation Laws (Amendment) Ordinance, 2019. Accordingly, the Company has recognised provision for income-tax for the year ended 31 March 2020 and re-measured its deferred tax assets / liabilities based on the rate prescribed in
- the said Section. The impact of this change has been recognised in the statement of profit and loss over the period from 01 July 2019 to 31 March 2020. The Board of Directors at their meeting held on 16 January 2020 approved the sale and transfer of the Company's calcium silicate insulation products division operated under the brand "HYSIL" to Calderys India Refractories Limited through a slump sale arrangement on a going concern basis, subject to completion of certain conditions precedent set out in the Business Transfer Agreement ("BTA"). Accordingly, the sale and transfer of business was completed on 10 July 2020 with a purchase consideration of INR 7764 lacs as per the terms of BTA.
- The outbreak of COVID-19 pandemic is causing significant disturbance and slowdown of economic activities globally and in India. The operations of the Company were temporarily disrupted but later on resumed in phased manner from last week of April 2020. The Company has considered possible impact of COVID-19 in preparation of these unaudited financial results, including its assessment of recoverability of value of property, plant and equipment, inventories, receivables, investments and other financial assets based on internal and external information. However, the eventual outcome of the impact of this global health pandemic may be different from those estimated as on the date of approval of these financial results.
- Comparative figures have been regrouped/ reclassified to conform to the current period's presentation.

By order of the Board

Dhirup Roy Choudhary **Managing Director and Chief Executive Officer** DIN: 07707322







BIRLA | HIL **PARADOR** 



Regd. Office: 1 & 2, Level-7, SLN Terminus, Sy. No. 133, Near Botanical Garden, Gachibowli, Hyderabad - 500032, Telangana, India.


















# सिने-नाट्यप्रयोगांचे तिकीटदर वाढणार

## करमणूक करात वाढ करण्याचा महापालिका प्रशासनाचा निर्णय

एका शोसाठी आता ६० रुपयांऐवजी एक हजार रुपये आकारणार

आधीच आर्थिक संकटात सापडलेल्य रंगभूमी, मल्टिप्लेक्सवर आता करवादीचा बोजा पडणार आहे एका 'शो'साठी पूर्वी ६० रुपये आकारले जात होते. मात्र, आता हा कर एक हजारपर्यंत

याचे प्रस्तावित आहे संकटामुळे कोरोनाच्या सर्व उद्योग आर्थिक संकटात सापडले आहेत. रंगभूमी व मल्टिप्लेक्सचे शो मागील सात महिने बंद असल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे. आता हे शो पुन्हा सुरू झाले आहेत. पण. त्यांना उभारी करमणूक करवाढीने सिने-नाट्यनिर्मात्यांचे कंबरडेच मोडणार आहे

आतापर्यंत सर्व स्कीन मिळून एका शोसाठी ६० रुपये कर भरावा लागत होता. परंतु, आता प्रत्येक पडद्यावरील प्रत्येक शोसाठी एक हजार रुपये भरावे लागणार आहेत. ... जाहत. होणाऱ्या स्थायी बैठकीत तसा बुधवारी होणाऱ्या समितीच्या बैठकी प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. दरम्यान, बंदिस्त जागेत अथवा खुल्या मैदानात होणाऱ्या राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील

व दतर कार्यक्रमांचा करही

करमणुकीचे ३३ रुपयांवरून दहा हजार रुपयांपर्यंत वादविण्यात येणार

असे आहेत नवे कर	सध्याचा कर	प्रस्तावित कर
मल्टिप्लेक्स	६०	9000
वातानुकूलित सिनेमागृह	६६	२००
विनावातानुकूलित सिनेमागृह	Чо	940
नाटक, जलसा व करमणुकीचे इतर कार्यक्रम	२८	900
सर्कस, आनंदमेळा	44	900
बंदिस्त अथवा खुल्या जागेत होणाऱ्या कार्यक्रमासाठी	33	90,000
इतर करमणूक कार्यक्रमांसाठी	39	9२०

करात सूट देण्याची मागणी होत अाहे, तर महापालिकेने २०१५ मध्ये नवीन दर प्रस्तावित केले. मात्र, त्याला अजून राज्य सरकारची मंजुरी मिळालेली नाही. त्यातच महापालिकेकडून आता पन्हा भरमसात वाद करण्यात येत आहे. मल्टिप्लेक्स बरोबरच सर्व प्रकारच्या सिनेमागृहांचे, नाटक, जलसा आणि करमणुकीच्या इतर कार्यक्रमांचे, तसेच सर्कस, आनंद मेळा यांच्या शुल्कातही पाच ते सहापट वाढ करण्याचे प्रस्तावित आहे.

मल्टिप्लेक्समध्ये

एकाच वेळी सिनेमांचे अनेव सुरू असतात. त्यामुळे वेक पडद्यावरील प्रत्येक शोसाठी एक हजार रुपये कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या सिनेमागृहामध्ये तिकीट हे २०० रुपयांपासून १,५५० रुपयांपर्यंत असते. त्यामुळे ही करवाढ करण्यात आली असल्याने पालिका प्रशासनाने या प्रस्तावात नमूद केले आहे. 'कोविड'नंतर येत्य काही दिवसांत सिनेमागृह आणि नाट्यगृह सुरू होणार आहेत. मात्र, त्यांना आता वाढीव क द्यावा लागणार आहे

## पालिकेच्या ७ विभागांत आज पाणीपुरवठा बंद

मुंबई, दि. १० (प्रतिनिधी): बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे १८०० मि.मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला सुमन नगर जंवशनजवळ असलेली गळती बंद करण्याचे काम बुधवार, दि. ११ नोव्हेंबर रोजी हाती घेण्यात येणार आहे. सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत हे काम चालेल. त्यामुळे सात विभागांत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे, तसेच गुरुवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. या पार्श्वभूमीवर कमा दाबान हाणार आह. या पायवस्थानवर नागरिकानी कामाच्या आधीर्घात दिवशी पाण्याचा साठा करून ठेवावा व पाणीपुरवठा सुरळीत होईबर्धते पाण्याचा जपून वापर करावा, तसेच नागरिकांनी सदर दोन्ही दिवशी पाणी गाळून व उकळून प्यावे, असे आवाहन महानगरपालिकद्वारे करण्यात आले आहे.

### जारीय बोटीय मा. नंदरबार येथील जिल्हा गाहक तकारण निवारण आयोग यांचे कोर्टात किसकोळ अर्जनं १६६५/२०१९ सळ अर्जनं ५५९/२०१

किरकोळ अर्ज नं. १६८/२०१९, मुळ अर्ज नं. ७८/२०१।

..... १५०. विरुद्ध :टूक्शन प्रा. लि., नाशिक : ण्याळकर, वेअरमः --- नगर, मन कम मेंनेजींग डायरेक्टर

ठा दरकास्त्र क्रमाक भएक/२०१५ व १६८/२०१५ वा दाव ामनेवाला नं. १– अ) व ब यांस कोटॉतून बऱ्याववेळा नोटॉस टाळ करीत आहात, तरी या नोटिशीने आपण नं. १– अ) व ब १२/२०२० रोजी आपण रवतः किंवा आपल्या प्रतिनिधीद्वार

सही / -(प्र.) प्रबंधक, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, नंदुरबार

### वकील औ. सुमित प

जाहीर नोटीस वकील श्री. सुमित जाथ भिवंडी येथील मे. दिवाणी न्यायाधीश (क स्तर) यांचे न्यायालयात, भिवंडी

ा भीडा बाता था। है। के प्रति प्रति के प्रति के

## खला मिळणंकरिता अर्ज दाखल केला आहे. परिशिष्ट मीजे कुशिवली तलाठी सजा खंबाळे, ता. भिवंडी, जि. ठाणे येथील जमीन मिळकत

स.न. हि.न.	क्षत्र (ह.आर.प्र.)	आकार रू. पस
५४/२अ	0-88-4	4-99
५५/अ	0-58-3	2-93
<b>५९/</b> १अ	0-92-2	9-24
६०/१अ	0-09-6	0-90
६०/२व	0-30-9	3-90
५४/२व	0-88-6	4-98
५६/ब	0-58-3	5-68
५९/१व	0-99-9	9-24
६०/१व	0-09-4	0-90
६०/२अ	0-30-9	3-09
६४/३व	0-09-0	0-06
৭৭/ৰ	0-99-2	9-30
	2 24 4	20.00

्ष्युण - 2-2-c-2 स-6-६ तरी वर्षन व्याप्त पुरस्कावना ज्या कोणां के हार्याल, दिसांबंध आई कोणांच्यां पति तक्षण की काणांच्यां का कोणांच्यां पति तक्षण की अस्त्याम जाती नेत्री द्वाराण है गर्वेश प्रतिद्ध आप्ता प्रति केत्री करणां है गर्वेश प्रतिद्ध आपता प्रति केत्री करणां के प्रतिक प्रति केत्री करणां के प्रति क्षणि काणां काणां काणां केत्री करणां काणांच्यां काणां का

## राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मानद 'डी.लिट' पदवी प्रदान

मुंबई, दि. १० (प्रतिनिधी)ः सार्वजनिक जीवनात गेली ६० वर्षे केलेल्या समाजसेवेबद्रल ज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आज एक विशेष दीक्षान्त समारोहात 'डी.लिट' ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. राजस्थानच्या झुनुझुनु येथील 'श्री जगदीशप्रसाद झाबरमल टिब्रेवाला विद्यापीठा'तफे राज्यपालांना राजभवन येथे ही मानद पदवी मंगळवार, दि. १० नोव्हेंबर रोजी समारंभपूर्वक देण्यात आली.

रोजी समारंगपूर्वक देण्यात आली.

"'डी.लिट' ही सन्माननीय पदवी घेण्याची आपली योग्याचा नाही, असे आगण मानतो, तरीदेखील आयोजकांच्या प्रेमाखातर आगण तरीदेखील आयोजकांच्या प्रेमाखातर आगण हो पदवी होता, ''असे राज्याचांनी यांचेळी संगिततः. ''आगण स्वतःला ''राज्यसंवज' समज्जी व त्याच भावनेने काम करीत आहे." असे त्यांनी संगिततः

''भारतीय संस्कृती 'चीर पुरातन व नित्यनूतन' आहे. नव्या शैक्षणिक धोरणात भारतीय भारतीय



संस्कृतीसह, संस्कार व मातृभाषेतील शिक्षणाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. प्राथमिक शिक्षण शक्यतोवर मातृभाषेतून दिले जावे, यावर नव्या शैक्षणिक धोरणाचा भर आहे,'' असे त्यांनी सांगितले

नाहलाविरुद्ध होणाऱ्या अत्याचारा घटनांबाबत चिंता व्यक्त करताना, ''चारित्र्यसं युवक घडविण्यास्मानी किन्य युवक घडविण्यासाठी शिक्षण संस्थानी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत संस्कार कि - ^ `

म्हणाले. त्यासोबतच, आपल्या आचरणातून विद्यार्थ्यांपुढे आदर्श ठेवावेत,'' अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ''भारतीय संस्कृतीने नेहमीच विश्वातील

'श्री जगदीशप्रसाद

झाबरमल टिब्नेवाला

राज्यपालांचा गौरव

विद्यापीठा'तर्फे

भारतीय संस्कृतान नहनाय प्रयासार चांगल्या गोष्टींचा स्वीकार केला आहे," असे सांगून, "विकास सर्वसमावेशक राहिल्यास देश प्रगतीची शिखरे पादाक्रांत करेल," असा विश्वास कोश्यारी यांनी व्यक्त केला.

'श्री जगदीशप्रसाद झाबरमल टिब्रेवाला विद्यापीठा'चे अध्यक्ष डॉ. विनोद टिब्रेवाला यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात विद्यापीठा अंतर्गत चालणारे शैक्षणिक उपक्रम व भावी योजनांबद्दल यावेळी माहिती दिली. विद्यापीठाचे संचालन करणाऱ्या 'राजस्थान सेवा संस्थे'च्या शिक्षण संचालिका वनश्री वालेचा यांनी मानपत्राचे वाचन केले. यावेळी 'राजस्थानी सेवा संस्थे'चे विश्वस्त रमाकांत टिब्रेवाला, सुनील पटोडिया, विनोद दालमिया आदी उपस्थित होते.

ATCOM TECHNOLOGIES LIMITED Regd. Office: 2F Court Chambers, 35, New Marine Lines, Churchgate, Mumbai 400 020; Tel No: 022-22007001 Email-atcom1989co@gmail.com, Website: www.atcomtech.co.in

Extract of unaudited results for the quarter and half year ended 30th Sep 2020

						(us in raidis
		Standalone			Consolidate	d
PARTICULARS	Quarter Ended 30/09/2020	Half Year Ended 30/09/2020	Quarter Ended 30/09/2019	Quarter Ended 30/09/2020	Half Year Ended 30/09/2020	Quarter Ended 30/09/2019
Revenue from Operations	4.40	7.10	0.00	4.40	5.59	22.50
Net Profit / (Loss) for the period (before tax						
Exceptional and/or Extraordinary items)	(2.90)	(10.23)	(9.74)	(2.90)	(11.74)	12.76
Net Profit / (Loss) for the period before tax (after						
Exceptional and/or Extraordinary items)	(2.90)	(10.23)	(9.74)	(2.90)	(11.74)	12.76
Net Profit / (Loss) for the period after tax (after						
Exceptional and/or Extraordinary items)	(2.90)	(10.23)	(9.74)	(2.90)	(11.74)	12.76
Total Comprehensive Income for the period	(2.90)	(10.23)	(9.74)	(2.90)	(11.74)	12.76
Paid up Equity Share Capital (Face Value of						
Re. 10 each)	1534.00	1534.00	1534.00	1534.00	1534.00	1534.00
Other Equity excluding Revaluation Reserves	(12764.18)	(12764.18)	(12764.18)	(13543.53)	(13543.53)	(13543.53
Earnings per share (of Re. 10 each)						
(Not Annualised)						
- Basic & Diluted:	(0.02)	(0.07)	(0.06)	(0.02)	(0.08)	0.08

Note: The Audit Committee has reviewed the above results and the Board of Directors approved the above results at their respective Meetings held on November 10, 2020. The Statutory Auditors of the Company have carried out Limited Review of the adressal results. The figures of the previous quarter/priend towe been regrouped wherever required.

2. The above is an extract of the detailed format of the consolidated financial results for the quarter ended Sep. 30, 2020. The detailed consolidated financial results are used to the consolidated financial results of the said period, filed with the Stock Exchange pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, are available on the EQUIX Exchanges website (www.beindia.com, www.nesindia.com); and the Company's website

Place : Mumbai Date : 10/11/2020

# पालिका मुख्यालयातून 'शिवथाळी' गायब



खिशाला परवडणारी शिवधाळी राज्य सरकारने मुंबई महापालिके तील उपाहारग हातही केली

मुख्यालयात सुरू करण्यात आलेल्या शिवधाळी योजनेचे दिवशी काही मिनिटांच्या अंतराने दोनदा उद्घाटन करण्यात आले होते. सुरुवातीला स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि नंतर महापौर किशोरी पेडणेकर यांच्या इस्ते उदघाटन करण्यात आले या थाळीचा आस्वाद जेमतेम महिना-

### सत्ताधाऱ्यांना स्थायी भोजनाची चिंता

jबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता असून, गरिबांच्या पोटाची कु भागविणारी शिवधाळी गाजावाजा करत मुंबई महापालिका ते गोरगरिबांची दिशाभूल करत आहेत.

आला असेल. त्यानंतर आलेल्या कोरोनामुळे उपाहारगृहच बंद झाले. मात्र, 'अनलॉक'नंतर उपाहारगृह सुरू होताच त्यातून शिवधाळी गायब झाली ती अद्यापपर्यंत. शिवधाळीच्या कमी दरामळे उपाहारगह चालकाल भर्दंड सहन करावा लागत असल्यान उपाहारगृहातील मेनूतून 'शिवधाळी' गायब असल्याचे सांगण्यात येत आहे.कोणाचीही उपासमार होउ नये, यासाठी राज्यातील सत्ताधारी शिवसेनेने राज्यभरात शिवधाळी

पूर्व निर्धालयातील उपाहारामुहात पुरुष केली. या शिक्याळीचे दोन वेळा उद्घाटनहीं करण्यात आले. परंतु, शिक्सेनेला गोरगरिबांशी काही देणे-घेणे नाही. त्यांना स्थायी भोजनाचीच फिकीर असते. शिक्थाळीच्या नावाखाली -**भालचंद्र शिरसाट,** प्रवक्ते, भाजप, मुंबई महापालिका

योजना सुरू केली. मात्र, परवडत नसल्याने मुंबई महापालिकेतील उपाहारगृहातून शिवधाळी योजना गुंडाळली गेली. आज कर्मचारी व अभ्यागत शिवधाळीच्या प्रतीक्षेत

## ...अन् 'त्या' पिल्लुला आई पुन्हा भेटली!

### वनविभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना अखेर यश

### अक्षय मांडवकर «

मोठा गाजावाजा करत मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील उपाहारगृहात सुरू करण्यात आलेली महापालिकेच्या

कामगार शिवधाळीची विचारणा करतात. मात्र, उपाहारगृह चालक शिवथाळी बंद करण्यात आल्याचे

गायब झाली आहे

'शिवधाळी'

मुंबई, दि. १०: बोरिवलीच्या 'संजय ी राष्ट्रीय उद्याना'त बेवारस अवस्थेत सापडलेल्या बिबट्याच्या पिल्लाची त्याच्या आईसोबत पुनर्भेट घडविण्यात वनविभागाला यश मिळाले आहे. सोमवारी हे पिल्लू आदिवासी पाड्यानजीक बेवारस अवस्थेत सापडले होते. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रसंगावधान राखून या बिबट्यावर उपचार केले. वन्यजीव तज्ज्ञांच्या मदतीने त्याच रात्री पिल्लाची आईसोबत पुनर्भेट घडवून त्याला नवीन जीवदान देण्यात आले.

बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानात सोमवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास बिबट्याचे एक पिछू बेवानसः अवस्थेत त्रापडले होते.
तुळशी परिश्रेज्ञामधील मालाड परिस्पात
ज्रळशी परिश्रेज्ञामधील मालाड परिस्पात
आदिवासींना है पिछू दिसले. साधारण
चार ते पाच महिन्यांचे मादी प्रजातींचे है
सिछू थकलेटना अवस्थेत निर्धिय पहुन
होते. आदिवासींनी या घटनेची माहिती वनविभागातील अधिकाऱ्यांना दिली. उद्यानातील वन्यजीव बचाव पथकाने या पिळाला तातडीने ताब्यात घेऊन या पिळावर ज्ञा या पिल्लावर ।

मिल्लकार्जुन यांनी या पिल्लाचे वय पाहून त्याला पुन्हा त्याच्या आईकडे सुपूर्व करण्याचा निर्णय घेतला. संचालकांच्या आदेशानुसार सोमवारी संध्याकाळी ५ वाजता तुळशी परिक्षेत्राचे अधिकारी, मुंबई उपनगरचे मानद वन्यजीव रक्षक मयूर कामत आणि वन्यजीव संशोधक निकीत सुर्वे यांच्या मार्गदर्शनांतर्गत पिल्लाला सोडण्याच्या कामाला सुरुवात् झाली. पिल्लू सापडलेल्या जागेपासून ७० ते १०० मीटरच्या अंतरामध्येच ठेवून त्याची आई येण्याची वाट पाहण्यात आली. त्यानंतर रात्री साधारण ९ वाजण्याच्या सुमारास मादी याठिकाणी आली आणि पिल्लाला घेऊन गेल्याची माहिती संचालक जी. मल्लिकार्जुन गल्याचा माहता संचालक जा. माहकाञ्चन चांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. साधारणपणे प्रस्तुती झालेली मादी बिबट्या ही पिछांसोबत लहान शिकारीच्या शोधात मानवी वस्तींमध्ये वावरत असते. अशाच प्रसंगी हे पिछू तिच्यापासून वेगळे अशाच प्रसंगी है पिक्रु तिच्यापासून बाक झाल्याचा अंदाज मानद बन्यजीव रक्षक मध्य कामत यांनी वर्तिबला. है पिक्रु आदिवासी पाड्याजवळ असत्याने सुरक्षेत्र्या कारणास्त्रव त्याला तिथून जवलच्यात आत्याचे त्यांनी सांगितले. पिक्राची त्यांच्या आईसोबत पुनर्भेट घडवून आण्यामध्ये स्थानिकांचे सहकार्य मिळाल्याचे

आणण्याः सहकार्य त्यांनी न त्यांनी नमूद केले.

### मॉलमध्ये दोन दरवाजे ठेवण्याचे पालिकेचे आदेश

मृंबई : दिवाळीत खरेदीसाठी मॉल आणि मोठ्या दुकानात गर्दी होण्याची शक्यता असून, संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी म्हणून एन्ट्री आणि एक्झिट, असे दोन दरवाजे ठेवावे, अर निर्देश महापालिकेने दिले आहेत. ''दिवाळीत बाजारात गर्दी होण्याची शक्यता नाकारत येत नाही. कोरोनाला हरविण्यासाठी 'सोशल डिस्टन्सिंग'सह गर्दी टाळणे, हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे मोठमोठे मॉल, बड्या दुकानात ग्राहकांच्या प्रवेशासाठी एक मार्ग व बाहे पडण्यासाठी दुसरा मार्ग (एन्ट्री व एक्झिट) तेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मंबर्डत कुठलाही सण येवो, मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. आतापर्यंत जेवढे सण आले तेवढे सण सर्वधर्मीय लोकांनी साधेपणाने आले तेवदे सण सर्वधर्मीय लोकानी सापेधणाने साजरे केले. दोन दिवसांतर दिवाळी सण आला आहे. युवईत दिवाळीचा बेगळाच आनंद दिस्त देती. परतु, कोरोनाच्या पार्थभूमीवच पंदा दिख्य होणी करण्याचे आवाहन याआधीच मुंबई महापालिकेन मुंबईकरांना केले आहे. तरीही दिवाळी सणाच्या पार्थभूमीवच सुंबईमान साज्या पार्थभूमीवच सुंबईमान शक्यता आहे. त्यामुळे बडे मॉल, मोठी दुकाने या ठिकाणी ये-जा करण्याचे दोन वेगळे मार तेवावे. असे आदेश दकान व मॉलचालकांन दिले,'' असे पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. दरम्यान, याबाबत अंमलबजावणी करण्यासाती पालिकेच्या संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना निर्देश

दिल्याचे ते म्हणाले.



## EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2020

Г			Quarter Ender	i	Half Yea	r Ended	Year Ended
Sr. No.	Particulars	30.09.2020 (Unaudited)	30.06.2020 (Unaudited)	30.09.2019 (Unaudited)	30.09.2020 (Unaudited)	30.09.2019 (Unaudited)	31.03.2020 (Audited)
1	Total Income from Operations (Net)	14543.55	12617.71	17919.35	27161.26	52148.60	92154.91
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(1433.30)	(1699.08)	(964.05)	(3132.37)	1175.43	2114.64
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(78.92)	(1699.07)	(964.05)	(1777.98)	1675.43	2414.61
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items and minority interest)	160.27	(1517.22)	(376.99)	(1356.94)	1979.06	2559.47
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	3709.20	270.15	(572.70)	3979.36	1450.56	1251.68
6	Equity Share Capital	3140.95	3140.95	3140.95	3140.95	3140.95	3140.95
7	Reserves ( excluding Revaluation Reserves as shown in the Balance sheet of previous year)						63595.15
8	Basic and Diluted Earnings Per Share( EPS) -before extraordinary	0.22	(0.75)	(0.10)	(0.53)	1.35	1.44

	(RS. In						
Sr.	Particulars	Quarter Ended			Six Month Ended		Year Ended
No.		30.09.2020	30.06.2020	30.09.2019	30.09.2020	30.09.2019	31.03.2020
1	Total Income from Operations (Net)	7517.40	7370.87	11087.44	14888.26	36914.05	
2	Profit Before Tax	703.29	(656.61)	413.59	46.68	3318.49	3910.58
3	Net Profit After Tax	714.80	(495.04)	644.91	219.76	2755.31	3410.75

is an extract of the destilled format of Uneudised Standardone and Consolidated Financial Results for the Quarter Helf-year ended September 30, 2020 fleet with the harqis (s) under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Dictiosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Unaudised Standaries and sted Financial Results are available on Stock Exchange(s) website (www.nseindia.com and www.bseindia.com) and on Company's websited to the contract of the Company of the Company

For Oricon Enterprises Limited